

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ  
जनसंपर्क विभाग

उद्योग व व्यवसायाला लागणारे कुशल मनुष्यबळ अभ्यासक्रमातून निर्माण व्हावे - कुलगुरु  
उद्योग व व्यवसाय क्षेत्राच्या सहकार्याने विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होणार महत्वपूर्ण बदल

अमरावती. (19 जून 2022)

उद्योग व व्यवसायाला लागणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून निर्माण व्हायला हवे, यासाठी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात महत्वपूर्ण बदल करणार असून त्यासाठी अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज विद्यापीठाला आवश्यक सहकार्य करेल. शिक्षण व उद्योग क्षेत्राच्या समन्वयातून कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ दिलीप मालखेडे यांनी केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांचे संयुक्त विद्यमाने हॉटेल प्राईम येथे कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी ब्रिजिंग द गॅप बिटविन इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन या थीमच्या अनुषंगाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे बोलत होते. प्र-कुलगुरु व्ही.एस.चौबे, सी.ए.आय.टी.चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. बी.सी भरतीया, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष श्री. विनोद कलंत्री, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सुर्यवंशी, गणेशदास राठी छात्रालय समितीचे अध्यक्ष श्री. वसंतबाबू मालपाणी, दै.प्रतिदिनचे संपादक श्री. नानकभाई आहुजा, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावतीच्या प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

रोजगारक्षम विद्यार्थी तयार होतील

कुलगुरु पुढे म्हणाले, उद्योग व विद्यापीठ यांच्या समन्वयातून उद्योग व व्यवसायाला कशा प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवेत, त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून तयार होईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उद्योग व व्यापार क्षेत्रात विद्यार्थ्यांना इंटरशिप करण्याची संधी मिळेल, त्यामुळे रोजगारक्षम विद्यार्थी तयार होतील. विद्यापीठाच्या माध्यमातून अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल होणार असून त्यासाठी अभ्यास मंडळे नव्याने अभ्यासक्रम तयार करित आहेत. चाईस बेस क्रेडीट सिस्टीम अभ्यासक्रमात लागू झाल्यामुळे अशा प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अध्ययन करता येईल.

सर्व विद्याशाखेतील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रोजेक्टस अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ व उद्योग समन्वयातून विद्यार्थ्यांना कौशल्य देणारे अभ्यासक्रम तयार होतील. त्यातून रोजगारक्षम विद्यार्थी तयार होतील. विद्यापीठाचा हा प्रयत्न देशात रोल मॉडेल ठरेल, यासाठी उद्योग व व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधींनी विद्यापीठाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी कुलगुरुंनी केले.

प्र-कुलगुरु डॉ.व्ही.एस.चौबे म्हणाले, लक्ष्मी व सरस्वतीचा संगम कुलगुरुंच्या पुढाकाराने होत आहे. शिक्षण व उद्योग क्षेत्रात त्यानिमित्ताने सेतु बांधल्या जात असून दोन्ही क्षेत्रातील दरी कमी होवून समाजाच्या प्रगतीसाठी काम होईल. समाजाचा शा.ात विकास यामधून होण्यास मोठा हातभार लागेल. श्री. भरतीया म्हणाले, शिक्षणाचा उद्देश महत्वाचा आहे. केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण दिल्या जावू नये तर शिक्षणातून ज्ञान व कौशल्य मिळायला हवे. रोजगार महत्वाचा की, स्वयंरोजगार असे सांगून विद्यार्थ्यांनी नोकरी देणारे व्हायला पाहिजे. व्यापार करण्याच्या पध्दतीमध्ये नाविन्यता आणण्याची गरज आहे. संशोधन व तंत्रज्ञानाचे व्यावसायिकरण व्हावे, यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. महिलांना समानता व सन्मान मिळायला हवा असेही ते म्हणाले.

याप्रसंगी प्रा.दिनेश सुर्यवंशी यांनी उद्योग व व्यापार क्षेत्राकडून कशाप्रकारे अभ्यासक्रम असावेत, यासाठी तज्ज्ञांच्या सुचना स्वागतार्ह असल्याचे सांगितले. श्री.नानक आहुजा यांनी विद्यापीठाचा चांगला प्रयोग असून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी दूरदृष्टी ठेवून काम करित आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल. अमरावतीला मोठमोठे उद्योग सुरू व्हावेत, औद्योगिक सेमिनार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यांनी जी.एस.टी वर अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे तर विद्यापीठाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे श्री. वसंत मालपाणी म्हणाले.

प्रास्ताविक भाषणातून श्री. विनोद कलंत्री यांनी कार्यक्रम आयोजना मागील भूमिका मांडली. पाहण्यांचा व उद्योजकांचा यावेळी शाल,श्रीफळ व बुके देवून सत्कार करण्यात आला. संचालन श्री.निलेश परतानी यांनी, तर आभार डॉ. पल्लवी मांडवगडे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे अधिष्ठाता, महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यापीठाच्या विविध विभागांचे संचालक, अधिकारी, व्यापार व व्यवसाय संघटनेचे पदाधिकारी मोठ-ा संख्येने उपस्थित होते.

प्रति,

जनसंपर्क विभाग

दि. 19/06/2022.

मा.संपादक/जिल्हा प्रतिनिधी,

दै. .... अमरावती.

मा. महोदय,

आपणांस विनंती करण्यात येते की, सोबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून कृपया प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.

आपला,

(डॉ. विलास नांदुरकर)

जनसंपर्क अधिकारी



This document was created with the Win2PDF "Print to PDF" printer available at

<https://www.win2pdf.com>

This version of Win2PDF 10 is for evaluation and non-commercial use only.

Visit <https://www.win2pdf.com/trial/> for a 30 day trial license.

This page will not be added after purchasing Win2PDF.

<https://www.win2pdf.com/purchase/>